

प्रकरण आठवे

उपसंहार

प्रकरण आठवे
उपसंहार :

८.१ प्रास्ताविक :

प्रस्तुत प्रबंधिकेमध्ये एकूण आठ प्रकरणांमध्ये ‘महात्मा’ या कादंबरीचा चिकित्सक अभ्यास केलेला आहे. ह्या अभ्यासातून हाती आलेले निष्कर्ष थोडक्यात नोंदविले आहेत. प्रस्तुत आठव्या व शेवटच्या प्रकरणात निष्कर्ष मांडत असताना झालेल्या अभ्यासाचे सिंहावलोकन करणे योग्य ठरेल.

८.२ प्रकरणशः सारांश :

मानवाने साहित्यनिर्मितीकडे वळण्याचे महत्वाचे प्रयोजन आनंद आहे. मानव आनंद निर्मितीसाठी व आपल्या स्वप्नाची पूर्ती होण्यासाठी साहित्याकडे वळत असतो. साहित्याचे अनेक प्रकार आहेत. ‘कादंबरी’ हा त्यातील एक महत्वाचा साहित्य प्रकार आहे. त्याचेही अनेक उपप्रकार आहेत. उदा. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, चरित्रात्मक इ. चरित्रात्मक कादंबरीतही ऐतिहासिक व पौराणिक व्यक्तिच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी असे पुन्हा प्रकार पडतात. चरित्रात्मक कादंबरीतून कादंबरीकाराने वाचकांसमोर चरित्रनायक उभा केलेला असतो. त्याचबरोबर त्याचे सहकारी, विरोधक तत्कालीन परिस्थिती ह्या सर्व गोष्टीही उभ्या केलेल्या असतात. ‘उपोद्घाता’च्या पहिल्या प्रकरणानंतर ‘मराठी चरित्रात्मक कादंबरी स्वरूपचिकित्सा व विकास’ ह्या दुसऱ्या प्रकरणामध्ये ‘कादंबरी’ ह्या वाङ्मयप्रकाराविषयी थोडी माहिती देऊन मराठी साहित्यविश्वातील कादंबरीचे प्रकार ह्या सर्वांचा विचार केला आहे. त्यानंतर चरित्रात्मक कादंबरी म्हणजे काय, हे स्पष्ट करून मराठीतील चरित्रात्मक कादंबर्याचा आढावा घेतला आहे. मराठीतील पहिली चरित्रात्मक कादंबरी कोणती हे पाहत असताना राष्ट्रपुरुषाच्या जीवनावरील चरित्रात्मक

कांदंबन्या, सामाजिक चरित्रात्मक कांदंबन्या, ऐतिहासिक पौराणिक चरित्रात्मक कांदंबन्या कोणत्या ह्यांचा आढावा घेऊन त्या पाश्वभूमीवर राष्ट्रपुरुषावरील पहिली कांदंबरी ‘यज्ञ’ (१९६८) पासून ‘महात्मा’ (१९९९) ह्या कांदंबरीपर्यंत मागोवा घेतला आहे. तिसन्या प्रकारणामध्ये ‘महात्मा’ चे कथानक सांगत असताना ‘महात्मा’ कांदंबरीचा नायक म. फुले ह्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा होत गेला, त्यांचे विचार त्यांची सामाजिक क्रांती, त्यांना झालेला विरोध, त्यांनी त्या विरोधाला न जुमानता केलेलं कार्य ह्या सर्व गोष्टी विचारात घेतल्या आहेत. तसे पाहता ‘महात्मा’ कांदंबरीचे कथानक आपल्याला माहीत असूनही आपण या कांदंबरीतील कथानकाकडे वळतो. कारण ते अत्यंत उत्कृष्टप्रकारे कांदंबरीकाराने रंगविले आहे. तत्कालीन लोकांचा विरोध सामाजिक प्रश्न ह्या सर्व गोष्टीचा खोलवर जाऊन केलेला अभ्यास त्यामागे जाणवतो.

‘महात्मा’ मधील व्यक्तिरेखा ह्याचा चौथ्या प्रकरणात विचार केला आहे. त्यासाठी त्यांचे प्रकार पुढील प्रमाणे कल्पिले आहेत : १) प्रमुख व्यक्तिरेखा : अ) महात्मा फुले, आ) सावित्रीबाई फुले, २) म.फुले (तात्या) ह्यांचे आप्तस्वकीय (आऊ, गोविंदराव, दादा) (वडील) राजारामभाऊ इ. तात्याचे मित्र, सहकारी (सदाशिवराव, मोरोपंत, सखाराम, वासुदेव, उस्मानशेख, गफूरच्चाचा, शाहीर धोंडिराम इ.) कांदंबरी व्यक्तिरेखा उभी करताना पुन्हा त्या व्यक्तीच्या सर्व गोष्टीचा अभ्यास कांदंबरीकाराला करावा लागतो. तिचे बोलणे, वागणे ह्या सर्व गोष्टीचे तपशीलवार वर्णन कांदंबरीत करावे लागते तसे ते ‘महात्मा’ मध्ये केलेले आढळून येते.

‘महात्मा’ मधील वातावरणनिर्मिती ह्या पाचव्या प्रकरणामध्ये ‘महात्मा’ मधील एकूण वातावरणाचा विचार केलेला आहे. कौटुंबिक, राजकीय, सामाजिक व भौगोलिक ह्या चार प्रकारच्या वातावरणाचा त्यात समावेश केला आहे. ह्या वातावरणनिर्मितीमुळे तत्कालीन एकूणच परिस्थिती कशी होती ह्याचे ज्ञान आपणास येते. प्रतिकूल वातावरण

असतानाही कशाप्रकारे म. फुले ह्यांनी सामाजिक क्रांती केली ह्याचे वर्णन ह्या कादंबरीत आलेले आहे.

‘महात्मा’ मधील भाषाशैली ह्या सहाव्या प्रकरणामध्ये ‘महात्मा’ मधील भाषाशैलीचा विचार केला आहे. त्यात म. फुले ह्यांच्या भाषाशैलीबरोबर सावित्रीबाई व इतर व्यक्तिरेखा ह्यांच्याही भाषाशैलीचा विचार केला आहे. इतर व्यक्तिरेखांच्या भाषाशैलीचा विचार करताना कादंबरीकाराची निवेदनपद्धतीही लक्षात घेतली आहे. ह्या भाषाशैलीचा विचार करताना आपणास त्या व्यक्तिरेखा त्यांच्या भाषाशैलीबरोबर ठासीवपणे आपल्यासमोर उभा राहिलेल्या दिसून येतात. तसेच व्यक्तिरेखांचे विविध पैलूही दिसून येतात.

‘महात्मा’चे महत्व सातव्या प्रकरणात पाहिले आहे. ‘महात्मा’ कादंबरी ही इतर कादंबन्यांपेक्षा वेगळी कशी, तिचे वेगळेपण काय, ह्याचा अभ्यास ह्या प्रकरणात केला आहे. कादंबरीकाराने चरित्रानायकाचा, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्याच्या काळाचा सर्वांगीण अभ्यास केलेला आहे, हे जाणवते. ‘महात्मा’ ही कादंबरी म. फुल्यांच्या जीवनावरील अन्य कादंबन्यांच्या पार्श्वभूमीवर, तसेच एकूणच मराठी चरित्रात्मक कादंबन्यांच्या पार्श्वभूमीवर कशी महत्वाची ठरते, हे स्पष्ट होते.

८.३ समारोप :

अशा प्रकारे डॉ. रवींद्र ठाकूर ह्यांची म. फुल्यांच्या जीवनावरील ‘महात्मा’ (१९९९) ही चरित्रात्मक कादंबरी अनेक कारणांनी महत्वपूर्ण ठरते. म. फुल्यांवरील आधीच्या तेरा कादंबन्यांपेक्षा ती अधिक सरस, अधिक दर्जेदार तर आहेच, शिवाय मराठीतील चरित्रात्मक कादंबरीला ती अधिक समृद्ध व संपन्न करणारीसुद्धा आहे, हे शेवटी नप्रपणे नमूद करावेसे वाटते.

परिशिष्टे

परिशिष्ट क्र. १ :

॥ कादंबरीकार रवींद्र ठाकूर : अल्प परिचय ॥

१. नाव : डॉ. रवींद्र नारायण ठाकूर
२. पत्ता : 'आप्रपाली', ४२, रंकाळा पार्क, कोल्हापूर-४१६०१२
फोन नं. (०२३१) ६३००२४
३. शिक्षण : एम.ए., पीएच.डी. (मराठी)
४. व्यवसाय : प्राध्यापक व प्रमुख, मराठी विभाग,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
फोन नं. (०२३१) ६९०५७९ विस्तार - ५११३ ते ५११५
५. व्यावसायिक अनुभव : जुलै १९७८ पासून मराठी विषयाचे अध्यापन व संशोधन - कार्य सुरु. कविता, कथा, कादंबरी, ललितगद्य, समीक्षा आदी बहुविध स्वरूपाचे लेखन सातत्याने, अनेक विद्यार्थ्यांना एम.फिल्., पीएच.डी.साठी मार्गदर्शन. मा.दीनानाथ मंगेशकर कॉलेज (औराद-शहजानी), उदयगिरी कॉलेज (उदगीर), यशवंतराव चव्हाण कॉलेज (कोल्हापूर) येथे मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्य, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत.
६. प्रकाशित साहित्य : १. 'अनिकेत' (कवितासंग्रह), आंतरभारती प्रकाशन, औराद शहजानी, १९८१.
२. 'मराठी ग्रामीण कादंबरी' (समीक्षा), मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९३.
३. 'आनंद यादव : व्यक्ती आणि वाङ्मय' (समीक्षा), मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९३.
४. 'कादंबरीकार र. वा. दिघे' (समीक्षा), मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९५.
५. 'महात्मा' (म. फुले ह्यांच्यावर आधारित चरित्रात्मक

- कादंबरी), मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९९.
६. ‘साहित्य : समीक्षा आणि संवाद’ (समीक्षा), दिलीपराज प्रकाशन, पुणे, १९९९.
 ७. ‘उद्या पुन्हा हाच खेळ’ (कादंबरी), स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद, १९९९.
 ८. ‘क्रांतिजागर’ (म.फुले ह्यांच्या समग्र कवितेचे सटीप संपादन), स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, १९९९.
 ९. ‘प्रवाह आणि प्रतिक्रिया’ (१९७५ नंतरच्या कवितेचा साक्षेपी आढावा), स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद, १९९९.
 १०. ‘निवडणुकीतील घोटाळा’ (अनुवाद), नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्ली, २००१.
 ११. ‘ना. वि. जोशीकृत पुणेवर्णन’, मुद्रा प्रकाशन, कोल्हापूर, २००१
७. मानसन्मान/ पुरस्कार :
१. ‘मराठी ग्रामीण कादंबरी’ ह्या ग्रंथास भि. ग. रोहमारे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, १९९५.
 २. ‘आनंद यादव : व्यक्ती आणि वाढमय’ ह्या ग्रंथास शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, १९९९.
 ३. ‘कादंबरीकार र. वा. दिघे’ ह्या ग्रंथास महानुभाव विश्वभारती (अमरावती) पुरस्कार, १९९६.
 ४. ‘महात्मा’ ह्या कादंबरीस मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे ह्या प्रकाशन संस्थेतर्फे दिला जाणारा रणजित देसाई पुरस्कार, २००० (सदर कादंबरीची दूरदर्शन मालिकेसाठी निवड. तसेच आकाशवाणी सोलापूर व कोल्हापूर केंद्रावरून क्रमशः वाचन प्रसारित. इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, गुजराथी इत्यादी भाषांमध्ये अनुवाद होण्याच्या मार्गावर.)
 ५. रा. तु. पाटील परखड पुरस्कार, २००२
८. आगामी :
- ‘धर्मयुध्द’ (कर्णजीवनावरील चरित्रात्मक कादंबरी)

परिशिष्ट क्र. २ :

॥ कादंबरीकार रवींद्र ठाकूर ह्यांची २० मार्च २००२, गुरुवार रोजी कोल्हापूर येथे
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात घेतलेली मुलाखत ॥

मी : आपल्याला चरित्रात्मक कादंबरीच का लिहावीशी वाटली ? ती
म.फुल्यांवरच का लिहावीशी वाटली ?

कादंबरीकार : मी चरित्रात्मक कादंबन्या भरपूर वाचल्या होत्या. म.फुले ह्यांच्यावरील
नाटकं रंगभूमीवर आली होती. तीही मी पाहिली होती. परंतु हे सर्व
असमाधानकारक असंच वाटत राहिलं. मित्रांशी चर्चा केली. फुल्यांचं
चुकीचं चित्रण कादंबन्यांमधून, नाटकांमधून करण्यात आलं आहे, असं
वाटत राहिलं कादंबरीकारांना, नाटककारांना म. फुल्यांचे चरित्र नीट
मांडता आल नाही, हे जाणवत राहिलं. म.फुले ह्यांच्यावर आतापर्यंत जे
लिहिलं गेलं नाही, ते आता आपण लिहिलं पाहिजे, असं मग मला वाटू
लागलं.

मी : चरित्रात्मक कादंबरी लिहीत असताना साधनांची उपलब्धता कशी
केली ? लेखनाला कालावधी किती लागला ?

कादंबरीकार : प्रथम आपण हे लक्षात घ्या की, हे चरित्र नव्हे, तर चरित्रात्मक कादंबरी
आहे आणि ती लिहीत असताना घटनांचा, तत्कालीन समाजाचा,
परिस्थितीचा, भाषा, चालीरीती, व्यवहार, तसेच त्या व्यक्तींच्या
जीवनातील घटनांचा पुराव्यानिशी अभ्यास करूनच मग मांडणी करावी
लागते. सर्व तपासून, पाहून तो काळ जिवंतपणे उभा करावा लागतो. ते

जरी कल्पनेन रंगविलेलं असलं, तरी खरंखुं वाटावं लागतं. त्यासाठी अभ्यास केला, नोट्स् काढल्या, लिखाण केलं, इतर चरित्रात्मक कादंबन्या वाचल्या. ह्यासाठी एकूण सात वर्षे लागली.

मी : ‘महात्मा’ ची निर्मितीप्रक्रिया चालू असताना एक कलावंत म्हणून तुमची अवस्था कशी होती ?

कादंबरीकार : झापाटल्यागत मी लिहीत होतो. म. फुले ह्यांच्याच विचारानं मी अंतर्बाह्य झापाटलो होतो. रात्ररात्र झोप येत नव्हती. दिवसभर अभ्यास करत होतो. रात्री झोपावं वाटत नव्हतं. स्वप्नातही तेच विचार. सतत डोक्यात तोच विचार असायचा. रात्री मी तीन-चार वाजताच लिहीत बसायचो. कारण डोक्यात आलेला विचार विसरायला नको. वेळ काळ ह्याचे भान राहत नव्हते. पूर्णपणे स्वतःला हरवून गेलो होतो.

मी : म. फुल्यांच्या चरित्राला कादंबरीचं रूप देताना तुमच्यातल्या कलांवताची काही अडचण झाली का ?

कादंबरीकार : अडचण मोठीच झाली. ती तारेवरची कसरतच होती. घटना समोर होत्या. परंतु त्यात कल्पनेची भर घालून लिहिताना फार कल्पना वापरूनही चालत नव्हतं. वास्तव आणि कल्पित ह्यांची सांगड घालून मी ही चरित्रात्मक कादंबरी लिहिली आहे. वास्तवावर घासून-तासून ती घेतलेली आहे. नुसतं चरित्र नाही किंवा नुसती कादंबरी नाही, तर ही चरित्रात्मक कादंबरी आहे. तिला वाचनीय स्वरूप देताना वाचकवर्ग लक्षात घेऊनच ती लिहिलेली आहे. त्यामुळं फार कष्ट घ्यावं लागलं.

मी : म.फुले ह्यांच जीवन नाटकातूनही मांडता आल असतं. मग तुम्ही कादंबरीतूनच का मांडलं ?

कादंबरीकार : मी नोटस् काढल्या होत्या. विषयही मोठा होता. घागरीत समुद्र भरल्याप्रमाण होईल, ही धास्ती होती. कादंबरीत जसा हा विषय मांडता आला, तसा तो नाटकात मांडता आला नसता.

मी : लिहून झाल्यानंतर तुम्हाला त्यात आणखीन् काही राहिलं आहे, असं वाटतं का ?

कादंबरीकार : काय आहे, खरं तर ही कादंबरी ४००-५०० पृष्ठांऐवजी १००० ते १२०० पृष्ठांची झाली असती. पण एवढी मोठी कादंबरी छापणार कोण ? कादंबरीचं काम रखडलं होतं. खूप बरेवाईट अनुभव आले. बरं, ते जाऊ द्या. खरं तंर सावित्रीबाईविषयी खूप काही लिहिण्यासारखं आहे. फुले महत्वाचे आहेतच. परंतु सावित्रीबाईही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. मी फुले ह्यांच्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळ सावित्रीबाईकडे जरा कमी लक्ष गेलं. खरं तर सावित्रीबाईवरही स्वतंत्र कादंबरी लिहिता येईल.

मी : कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं एक कादंबरीकार म्हणून ?

कादंबरीकार : समाधान, फार समाधान मिळालं. ७ वर्षे राबलो, कष्ट घेतलं. त्याला योग्य प्रतिसाद, यश मिळालं. चांगल्या लोकांनी कौतुक केलं, समाधान व्यक्त केलं. असमाधान मात्र कोणीच व्यक्त केलं नाही. मला तर वाटतं, त्यांनी माझी चूक काय आहे, हे सांगाव. कारण मी पुन्हा नव्या पध्दतीनं लिहू शकेन. हरी नरके ह्यांनी तर प्रकाशनाच्यावेळी असं म्हटलं की, चूक

शोधतो म्हणून चूक शोधायला गेलो, तरी चूक सापडत नाही. कारण कादंबरी अभ्यास करून लिहिलेली आहे.

मी : तुम्हाला एक कादंबरीकार म्हणून सामान्य रसिकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या काय ? त्यांचं स्वरूप काय आहे ?

कादंबरीकार : पत्रं मिळाली, फार चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या तथाकथित समीक्षकांच्याही प्रतिक्रिया मिळाल्या. साहित्यातही राजकारण असतं. काय करणार, वाईट म्हणता येत नाही आणि चांगलं म्हणवत नाही, अशी त्यांची गोची झाली.

मी : कादंबरीत कालखंडाचा उल्लेख नाही. इ.स. वैरे घातलं नाही. सुरुवातही म.फुले ह्यांच्या जन्मापासून केलेली दिसत नाही. असं का ?

कादंबरीकार : म. फुल्यांचा जन्म हा सर्वसामान्यांसारखाच झालेला आहे. म्हणून त्यात वर्णन करण्यासारखं काय आहे, असं मला वाटलं त्यांच्या विचारप्रवृत्तीपासून म्हणजे शाळेपासून मी कादंबरीला सुरुवात केली.

मी : म. फुले देव मानतात का ? त्यांच्या मते, देव कोण ? निर्मिकाचा नेमका अर्थ काय ?

कादंबरीकार : देव आहे, अशी म. फुले ह्यांची श्रधा होती. विश्वाचा निर्माता कोणीतरी आहे, असं त्यांना वाटत होतं. देव दगडात नाही, मूर्तीत नाही, तर तो विश्वरूप आहे. त्यांच्या मते, निर्मिक म्हणजे ज्यानं विश्व निर्माण केलं तो. सत्यशोधक समाजाची स्थापना करताना ते ज्योतिबा, खंडोबा, काळभैरी ह्यांची शपथ घेतात. आज आपण आपल्या देशाला हिंदुस्थान

किंवा भारत म्हणतो. पण फुले भारताला ‘बळीस्थान’ म्हणत. बळीराजा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा. ज्योतिबा, खंडोबा, काळभैरव हे त्याचे मित्र होते. आर्यानी त्यांच्यावर आक्रमण केलं. वामनानं हे राज्य मिळवलं. आपण मात्र त्यालाच देव मानतो. कारण आपल्यावर ही मतं लादली गेली आहेत.

मी : कितीही सुखी संसार असला, तरी असं म्हणतात की, पतीपत्नीची भांडणं ही होतच असतात. मग तात्यांची आणि काकूंची कधीच भांडणं झाली नसतील का ?

कांदंबरीकार : तसा पुरावा नाही. परंतु पुरावा मिळतो तो हा की, म. फुले हे तापट होते. उलट सावित्रीबाई शांत होत्या. सगळे कौंटुंबिक निर्णय तरी सावित्रीबाईच घेत. म. फुले आपल्या पत्नीला ‘अहो’, ‘जावो’ बोलत. दोघांची विचारप्रणाली मिळतीजुळती होती. त्यामुळ शक्यतो त्यांची भांडणं होत नसावीत.

मी : मूळ होत नाही, म्हणून काकूंना (सावित्रीबाईना) कधीच वाईट वाटलं नसेल का ? कारण स्वतःचं मूळ असावं, असं स्वाभाविकच प्रत्येक स्त्रीला वाटत असतं.

कांदंबरीकार : वाईट वाटलं असण्याची शक्यता आहे आणि ते साहजिकच आहे. परंतु फुले दांपत्य पुढारलेल्या विचारसरणीचं होतं. जगाचा संसार करणाऱ्याला स्वतःच्या जीवनातल्या किरकोळ गोष्टीकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. त्यांच्या घरात ३५ विधवा बाळंत झाल्या होत्या, हेही जाताजाता आपण लक्षात घेतलं पाहिजे.

मी : म. फुले पुणे नगरपालिकच्या निवडणुकीमध्ये दोन वेळेस उभे राहूनही पराभूत का झाले असावेत ?

कादंबरीकार : निवडणुकीत सगळ्याच चांगल्या व्यक्ती असतात, असं कुठं आहे ? समाजात म.फुल्यांचे शत्रू फार असतील. त्यांनी त्यांचा अपप्रचार केला असेल. राजकारणात काय घडेल, काही सांगता येत नसतं !

मी : म. फुले ह्यांच्या अंत्यविधीसाठी मदत मागण्याची गरज सावित्रीबाईना का भासली ? मग नंतर सावित्रीबाईनी यशवंतास डॉक्टर कसं केलं ?

कादंबरीकार : म. फुले बांधकामाच्या कामाची कंत्रांट घेत. त्यामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती तशी चांगली होती. उतावरयामध्ये वसतिगृह काढलं त्यात त्यांचा बराच पैसा गेला. त्यामुळं म. फुल्यांच्या अंत्यविधीसाठी सावित्रीबाईना मदत मागण्याची गरज भासली. सयाजीराव गायकावाडांना खरी परिस्थिती माहीत नसल्यामुळं आणि तिथंही काही शुक्राचार्य होतेच, त्यामुळं म. फुल्यांना मदत मिळण्यास उशीर झाला. इतका उशीर की तोपर्यंत त्यांचा मृत्यूही झाला होता. ह्या मदतीनंतर सावित्रीबाईनी यशवंतास डॉक्टर बनवलं.

मी : म. फुले ह्यांचा अंत्यसंस्कार प्रत्यक्ष कोणत्या पध्दतीनं झाला ? त्यांच्या मृत्युपत्रात लिहिल्याप्रमाणं अंत्यसंस्कार का झाला नाही ? आपल्या कादंबरीत अग्री दिला, असाच उल्लेख आहे.

कादंबरीकार : मला मिठात पुरा, असं म.फुले ह्यांनी मृत्युपत्रात लिहिलं होतं. स्वतःच्या वाड्यात त्यांनी जागाही निश्चित केली होती. परंतु वाडा गावात असल्यान व गावात प्रेत पुरता येत नसल्यानं सरकारनं परवानगी दिली

नाही. तेव्हा मग त्यांच्या मित्रांनी अग्रिसंस्कार देण्याचं आणि त्यानंतर अस्थी वाड्यात आणून पुरण्याचं ठरवलं. हिंदू प्रथेप्रमाणे यशवंतानं अग्री दिला आणि सावित्रीबाईंनी टिटव धरलं. यशवंतानं अग्री दिला, ह्याला पुरावा मात्र नाही. पित्याच्या चितेला मुलगा अग्री देतो, ह्या प्रथेला अनुसरून यशवंतानं अग्री दिला असेल, असं मला वाटलं व त्याप्रमाणे मी चित्रण केलं.

मी : ‘महात्मा’ ह्या चरित्रात्मक काढंबरीतून आपल्याला नेमका कोणता संदेश द्यायचा होता ? तो साध्य झाला का ?

काढंबरीकार : आजच्या काळामध्येसुध्दा फुले ह्यांच्या विचारांची समाजाला गरज आहे. फुले, आंबेडकर, शाहू ह्यांनी माणसाचा, माणसातील समतेचा विचार मांडला. तोच महत्वाचा आहे, असा संदेश मला द्यायचा होता. हा संदेश ‘महात्मा’ मधून समाजापर्यंत पोहचवण्यात मी यशस्ती झालो आहे, असं मला वाटतं.

मी : अजून काही सांगण्यासारखं ?

काढंबरीकार : ‘महात्मा’ ही काढंबरी महाराष्ट्रातच नव्हे, तर विविध भाषांमधील अनुवादाद्वारे ती महाराष्ट्राबाहेरही सर्वदूर पोहोचत आहे. उदा. बाळ उध्करिषे इंग्रजीत, ल.रा.पंडित कन्नडमध्ये, सरताज बानो उर्दूमध्ये, आर. विवेकानंद गोपाळ तामिळमध्ये, तर शाशिन ओऱ्गा गुजराथीमध्ये ‘महात्मा’ चा अनुवाद करीत आहेत.

परिशिष्ट क्र. ३ :

॥ कादंबरीकार रवींद्र ठाकूर ह्यांना आलेल्या वाचकांच्या काही
पत्रांच्या झेरांकस प्रती ॥

१. आशीष कदम, रामापूर (जि. सांगली)
२. शिवाजी अहिरे, पुणे
३. फ. म. शहाजिंदे, औरद शहाजानी

११११२१४ ५-३ :

॥ कांडेकरीमर रवोऽग्रह श्वाळा आकृत्या वनस्पत्या पूजांश्च द्वेरोऽस्त्र प्रति ॥

१. आशीष कुल, रमाशुर (जि. संगमनगर) :

आशीष द० कुलम्

B.E.(MECH)

मु० पौ० रामाशुर

ता० पत्नूस जि० संगमन

४७५३०३

दि० ११ जुलै २०००

मा० शकुर सर,

सा० न.

आपली 'महात्मा', ही जोतीशाह फुले शेंच्या जीविनावरील
चरितात्मक कादवरी वाचुन नुकलीय बाजुलो ठेवणी आणि हे पत्र
अत्यंत भारावतेला मनाल्यिती आपल्याला विहिभासाही घेतले.
सर, मी आतापर्यंत मराठी साहित्य चुप वाचले. जि० स० वांडीवे
भाऊया 'नेता' जी 'पा चरितात्मक कोपेशी नवंतर माझ्या वाचनात
आलेली, आणि अमाउंके मी घरोघरीच्या भारावत्तो, आनंदित साले
ती ही आपली महान कलाकृती - 'महात्मा'

मा पुस्तकाळे आणि त्या 'मध्यांतिग' आपण
घरोघरीच्या भाष्य दिलेला आहे, परिमाण दिले आहे. सुखवाती -
पालुन वाचकृ ए कांडेखरीच्या कथा नकात गुरफून गोतो,
आणि ती पुढे केळभारीवाप मनात्तु ही लमाड्यान मिळत नाही.
कथानकाचा शेवट ही आपण येवेच ठिकाणी केला आहे. तिच्युम
पुढे वाचकांच्या समोर घरोघरीच्यं एउ प्रश्न निमित्त होतो, तोत्या
च्या मुत्थुनांतर सावित्रीविहारी फुले, पराकंत आणि भृत्यरोधकु
समाजाचे काय हीते?

जोली तीन-पाच वर्षांपासून मी महात्मा जीतीराव
फुले आणि सलभारोधकु घडवणी विधानी उत्सुकु होतो एकत्रित
पाच जीविनाट तत्त्वज्ञात्या अनुश्रूत मिळते नवता. अर्थात विक्षु-
क्तीत ल्वाहपात्रिन लिखाण काही लमिक्तिगामद्युन, वर्तिपत्तीच
रेडीझो- घारेच्या प्रावृत्तमातुन रोकत-वाचत होतो. परंतु आपण
पुस्तकाने म. जीतीराव फुले भांडपा कांडेचा आवाहन ठेवात
आला. त्याचेचा विषयी असणारा आदर भिजू नदिने दुदमठः
काळ. प्रस्तावनेत आपण महालपांडुमाणे, तीन-पाच वर्ष आपण
केळेला रांगदिवस अमात्ता घरोघरीच्या परा प्राप्त भोले आहे.

आपल्या या पुस्तकामुळे म. जीतीराव फुले आणि
लेंगेशरोधकु लमाजाची तत्व ठोकमंडळीच्या पसरण्यास मदत
लेरित, असे वारतो. आजही फुले भांडपा विचारांची चुप्पी, असी-
रुद्ध समाजात्ता गेळड आहे. असेहु पाताळीवर ए समाज
श्रमिकी गुंत्यात अडकते आहे. आपल्या या पुस्तकामुळे

देशीय पत्र कार्ड
AND LETTER CARD

SANGLE



प्रति,

मा० डॉ० विंस्ट्र ६१५२,

आमुपात्री, ४२, रङ्काळा पाल

कोल्हापुर

पिन PIN ४१६०९२

KOLHAPUR

RANKALA PARK

इस पत्र के मात्र कुछ न होए NO ENCLASURE ALLOWED
पते में पिन कोड लिखें WRITE PIN CODE IN ADDRESS
प्रेषक का नाम और पता :— SENDER'S NAME AND ADDRESS :—

आशीष द० क०८८.

मुंपो रामाचूर ता० पलूस

पिन PIN ४१५३०३

गुंता यैत्र होण्यास मदत होइले अरी निगिकाळे (ग. पुले
मांचमांच राहिल) प्रामिनी करतो.

आपण क्लेले काळी हे त्वेतो नवरंग कोऱ्युकाल्याद आहे.
अरांग प्रकृती व्यक्ती रेवांग गाडगोमहाराजे आणि सादे
गुरुजी आंध्रा उपाने आपणांना हातुक नाही. त्वेतो नवरंग
आपल्या 'महात्मा' ना पुलाकाबद्दलां असता शोऱ्यावोद द्यावेत
त्वेते तोफुटेचर आहेत. मी आपलं नवरंग नाही नाही.
आपिनंदेन करतो.

धरातल्या लविना मानाप्रगांडे

2. शिवाजी आहे, पुणे :

"सलोमेन जंगते" कृष्णांक ७५- रु. २०००.

शिवाजी वाचता आहे
विजयकरण १००५ ती-पाँफ
पुणे ४९९०२८.

"महात्मा" द्वे उत्तम कृष्ण रवींद्र

ठाकुर गोपनी शिवाजी आहे याचा
नमस्कार आपण (महात्मा गांधी) असून तुम्हारा फूल
बारेत कहाणी (भाष्यमाणी आहे) १००६

कृष्ण तीन दो उपमे हे पुस्तक

मी लिकल घेऊ वाचतु १८९१०।

फार खोणाऱ्ह आवडे आहे पुस्तक

वाचताना वाचणारा येते काळा

वाचत आहे आस वाचत लागताना

१८८५ पाठे ने ४३० वर्षांच्या बंद

पडजये त्यानी घोतलेले फूल. महार-

महात्मा पोराणा शिवाजी योडी

लावता वाचाता पढू मोड कैग इकलते

पाठे ने ४४० काळून्या पोदाते पक्की

रवडा पडला हे वाचत असताना मानाचा

दूऱी वेळेवर होते पाठे ने ४४८

१० शिवाजी आता ना उगाल माझे

कोणी आहे ? आस कोणी वाचातु

शिवाजी मानाते एककी वसता आहे

आगे कोणी आहे.


आपण शिवाजी भाई कोणाते हो

पाच्यारप्पा केली याही हो वांगी

होते आहे. पुस्तकात बुराती

ओळख आपण सुरवातीची

अन्तर्राष्ट्रीय पत्र कार्ड
INLAND LETTER CARD



कृ. रमेश ठाकुर
राजा नालपाटी (लोल्हापुर)
९, रामाला पाटी पिन PIN ४१६०९२
लोल्हापुर ४७६८७२.

OPEN AT ENCL. TO OPEN CUT HERE

इस पत्र के भीतर कुछ न रखिए NO ENCLOSURE ALLOWED
पते में पिन कोड लिखें WRITE PIN CODE IN ADDRESS
प्रेषक का नाम और पता :— SENDER'S NAME AND ADDRESS :—

कृष्ण ठाकुर
रामाला पाटी लोल्हापुर
पिन PIN ४१६०९२

कृष्ण. ठाकुर का पाटी किसान शरणगढ़ी, बिहार
लोल्हापुर आपालाली विजयनगर उत्तर प्रदेश,
पुस्तकाली काशी लोल्हापुर उत्तर प्रदेश.
आपालाली हालाली असाम
लोल्हापुर उत्तर प्रदेश
लोल्हापुर उत्तर प्रदेश

3. B. M. शाहानी, अराद शहाजाली :

ପ୍ରମାଣ କାହାରିଲେ
୨୦. ୩. ୦୯

۱۹۳

{1-2-1}

37/10 या 11/10 को . ५/८ वाली १०/८ को
युक्त इतना सरल है। इसे ३७/८ के रूप
में लिखा जाएगा। यहाँ युक्त अंश ४/८
हो जाएगा यहाँ युक्त अंश २/८ हो जाएगा।
यहाँ युक्त अंश १/८ हो जाएगा। इसके बाद
३७/८ को १०/८ के रूप में लिखा जाएगा।
३७/८ को १०/८ के रूप में लिखा जाएगा।
३७/८ को १०/८ के रूप में लिखा जाएगा।
३७/८ को १०/८ के रूप में लिखा जाएगा।

મહુંમાં મિલતાચ વાયુન પૂર્ણ
કાંઈ. ઈંકાસ્થય ઉત્તરદી આહે. વાયુન પૂર્ણ
કરતાચ પ્રથમ જાળવલે તો હું કિં પૂર્ણ
ગાતોલ પાચ રોવુન કિંતી ઘટું ઉભા આહેલ
માવિષ્યાચા વેદઘોળારી દૃષ્ટિ. મનાંદા

સતત જાળવતે રહ્યું હોય. હા માણસું અગ્રહી
 કોવટદ્વા દ્વારા દ્વારા માણસચરાહુલો. કુરોદ્વા
 આપણે ઉદ્ધર્તીનું હોડું હોલે નાહી કી
 કુરીઠા કરું હોલ નાહી. લુઝી સાંઘેનોડ
 હો અનુકોલુનાચ આહે. નિવેદન પવાહી
 આહે. કુરોચ તુ આગામીપણા કલેઠા નાહીસ.
 ચુ આર સિંપલી ચેટ!

۱۳۱۱۱۲۱۱۲۱

